

*tag im Monat Āçvina ÇABDAR.* im ÇKDR. Āçv. GRHJ. 2, 2. KÄTJ. ÇR. 23, 4, 4. PÄR. GRHJ. 2, 16. P. 4, 3, 45. आश्वुर्जीकार्मन् *ein auf diesen Tag fallender Pākajagña Āçv. a. o. O. Nia. zu ÇĀÑKH. GRHJ. in Z. d. d. m. G. 7, 327, N. 2.*

आश्वुरक (von आश्वुर्जी) adj. *am Vollmondstage im Monat Āçvina gesäet* P. 4, 3, 45.

आश्वरथ (von आश्व + रथ) adj. *zu einem mit Pferden bespannten Wagen gehörig:* चक्रम् P. 4, 3, 122, Sch.

आश्वलतापिकृ (von आश्व + लता) adj. *mit den Kennzeichen der Pferde vertraut* P. 4, 2, 60, VÄRTT. 3, Sch.

आश्वलायनै patron. von आश्वल *gana* नडादि zu P. 4, 1, 99. Verfasser eines Rituals, der nach ihm benannten Sūtra, ein Schüler Çaunaka's. सहृदवाराएऽस्त्वकृतं सूत्रं ब्राह्मणसंभिम् । शिष्याश्वलायनप्रतिपै शैनकेन विपाटितम् ॥ SHADGURUÇISHA zu RV. ANUKR. कौशल्यघास्याश्वलायनः PRĀÇ-NOP. 1, 1. WEBER, Lit. 33 u. s. w. Ind. St. 4, 18 u. s. w. VERZ. d. B. H. No. 104 u. s. w. — adj.: आश्वलायनी शाळा COLEBR. Misc. Ess. I, 19.

आश्वस्थ (आश्व + श्व) adj. *rasche Rosse habend, die Marut* RV. 5, 58, 1. आजिं न दंगमुराश्वस्थतमा: 41, 4.

आश्वस्थ (wie eben) n. *Besitz rascher Rosse:* दधृस्मे सुवीर्मूलं त्यग्न्याश्वस्थम् RV. 5, 6, 10. 8, 6, 24. 31, 18.

आश्वायन patron. von आश्व P. 4, 1, 110.

आश्वावतान patron. von आश्वावतान *gana* विद्वादि zu P. 4, 1, 104.

आश्वास (von श्वस् mit आ) m. 1) *das Aufathmen, Erholung, Nervosität* TRIK. 3, 3, 442. H. an. 3, 745. MED. s. 15. आश्वासजनन् SUÇA. 1, 169, 9. — 2) *wobei man aufathmet, Trost:* तत्र मूर्तिमिवाश्वासं जमदिग्यं दर्शसः KATHĀS. 9, 64. — 3) *Abschnitt in einer Erzählung (zum Athemholen)* TRIK. H. an. 3, 746. MED. Verz. d. B. H. No. 1335. — Vgl. उच्छ्रास.

आश्वासन (von श्वस् im caus. mit आ) n. 1) *das Aufathmen - Machen, Beleben:* तदेवं तावदयं मां भद्रपित्वा प्राणान्धारयतु स्वामी । येन देवस्थाश्वासनं भवति PANĀKAT. 70, 21. — 2) *das Aufheitern, Trösten* R. 5, 1, 9. आश्वासनं च कृज्ञेन दुःखातायाः MBH. 1, 427. mit dem obj. comp. R. 1, 3, 32. 2, 24. 4, 61 und MBH. 3, 12 in der Unterschr. कृदया० ÇĀK. 81, 21, v.l.

आश्वासिन् (von श्वस् mit आ) adj. *aufathmend, sich erheiternd:* मनस्तद्वावर्द्धनाश्वासि ÇĀK. 34, v. l.

आश्वि s. u. आश्वतर.

आश्विकृ (von आश्व) adj. P. 5, 1, 39, Sch. = आश्वाभारभूतान्दूरति u. s. w. *gana* विद्वादि zu P. 5, 1, 50.

1. आश्विनै (von आश्विन्) 1) adj. a) *Rosser oder Reitern gleichend:* प्रति आश्विनोः पवमान धीरुवो दिव्या श्रस्यन्पर्यस्ता धर्मिणि RV. 9, 86, 4 (vgl. 1). — b) *den Āçvin gehörig, geweiht* VS. 24, 3. AIT. BR. 2, 25. ÇAT. BR. 4, 1, 5, 1. 5, 3, 1, 8. 11, 5, 3, 5, 9. KÄTJ. CR. 12, 6, 3, 6, 7. 19, 3, 2. Āçv. CR. 9, 2. आश्विनै धूम्रलतामालभेत TS. 2, 1, 10, 1. 6, 4, 9, 1. — 2) m. N. *eines Regenmonats (in dem der Vollmond bei dem Sternilde Āçvini steht)* AK. 1, 1, 3, 17. H. 135. COLEBR. Misc. Ess. I, 186. 193. VP. 223, N. 19. Vgl. आश्वयुजः. — 3) f. °नी॒ Bez. *gewisser Brennziegel (रुष्का)* TS. 5, 3, 1, 1. ÇAT. BR. 8, 2, 1, 11. 10, 4, 3, 15. KÄTJ. CR. 17, 8, 1, 15. 11, 1, 12, 1. = आश्वमानुपथानो मत्व आसाम् P. 4, 4, 126.

2. आश्विन (von आश्व oder आश्विन्) n. *Tagereise für ein Pferd, einen*

Reiter: यद्वाव॑सि त्रिपोऽन् पञ्चयोऽनुमाश्विनम् AV. 6, 131, 3. — Vgl. आश्वीन.

आश्विनेय 1) patron. von Āçvinau, ein Bein. Sahadeva's, des jüngsten der Pāñdava, MBH. 2, 1115. — 2) metron. von आश्विनी, ein Bein. der beiden Āçvin, AK. 4, 1, 1, 47. H. 181, Sch.

आश्वीन (von आश्व) adj. (der Weg,) den ein Pferd in einem Tage zurücklegt P. 5, 2, 19. °नो श्वा॒ Sch. AK. 2, 8, 4, 15. H. 1280. n. *Tagereise für ein Pferd:* सहृदाश्वीने वा इतः स्वर्गी लोकाः AIT. BR. 2, 17. चतुश्वालिंशदाश्वीनि PANĀKAV. BR. in Ind. St. 1, 34.

आश्वेय patron. von आश्व *gana* प्रुद्धादि zu P. 4, 1, 123.

आषाढ़ी (°ठी?) f. N. pr. einer Localität R. 4, 27, 11.

आषाढ़ (von आषाढ़ा) 1) m. a) N. *eines Monats (in dem der Vollmond beim Sternilde Ashadha steht)* AK. 1, 1, 3, 16. TRIK. 1, 1, 111. H. 134. an. 3, 188. MED. dh. 6. आषाढ़ाश्वावौ प्रावृद्धु॒ SUÇR. 4, 20, 5. MEGH. 2. KATHĀS. 26, 4. RĀGA-TAR. 3, 296. VP. 223, N. 19. — b) *ein Stab aus Palaca-Holz, den ein Schüler bei besondern Gelübden trägt,* AK. 2, 7, 45. H. 813. H. an. MED. आषिनाषावाध्यरः KUMĀRAS. 3, 30. = आषाढ़ा प्रयोजनमस्य दाउस्य P. 5, 1, 110. — c) N. pr. eines Fürsten MBH. 1, 2699. — d) *das Malaja-Gebirge* H. 1029. H. an. MED. — 2) f. °ठा॒ = आषाढ़ी॒ ÇABDAR. im ÇKDR. — 3) °ठी॒ (sc. पौर्णामसी) *Vollmondstag im Monat Ashadha* MED. dh. 7. KÄTJ. CR. 5, 3, 1. — Vgl. आषाढ़ा.

आषाढ़क m. 1) *der Monat Ashadha* ÇKDR. ohne Ang. einer Aut. Vgl. आषाढ़क. — 2) N. pr. eines Elefantenführers KATHĀS. 13, 8 (अ०?).

आषाढ़ाव (आ० + भ०) m. *der Planet Mars* HĀR. 38. — Vgl. आषाढ़ाभू.

आषाढ़ाभूति (आ० + भू०) m. N. pr. eines Gauners PANĀKAT. I, 178. 33, 4. 34, 14.

आषाढ़ाभू m. = आषाढ़ाभव H. 117.

आषाढ़ि patron. von आषाढ़ा ÇAT. BR. 6, 2, 1, 37.

आषाढ़िका (von आषाढ़ा) f. N. pr. einer Rākshasi R. 4, 41, 38.

आषाढ़ीय adj. *unter dem Sternilde Ashadha geboren* P. 4, 3, 34, VÄRTT. 3.

आष्टक N. einer Gegend; davon आष्टकीय adj. P. 4, 2, 104, VÄRTT. 38, Sch.

आष्टम (von आष्टम) m. *Achtel* P. 5, 3, 50, 54.

आष्टमातुर् (von आष्टम् + मातुर्) P. 6, 3, 47, Sch.

आष्टि patron. von आष्टम् *gana* वाल्लादि zu P. 4, 1, 96.

आष्ट n. *Lust, Aether* UP. 4, 161.

आष्ट्री f. *Küche, Feuerplatz:* आष्ट्रो पदे कृपुते अप्तिधाने RV. 10, 163, 3.

आष्ट्रा f. *Weltgegend* NAIGH. 1, 16. — Vgl. 1. आष्ट्रा.

1. आस् interj. *der Freude und des Unwillens:* आ॒: vor क, प und स MRKKH. 67, 3. PANĀKAT. 36, 21. 46, 2. HIT. 12, 20. 14, 21. 17, 16. 23, 10. ÇĀK. CH. 16, 3. 69, 6. 107, 1. PRAB. 5, 18. 22, 11. 24, 7. 31, 10. 72, 11. 111, 16. VID. 103. vor त ÇĀK. 94, 1, v. l. vor द, म und श MRKKH. 63, 12. PRAB. 29, 9. MRKKH. 126, 2. 146, 19. Bisweilen wird der nachfolgende Laut bei der Schreibart des Wortes berücksichtigt, was nicht zu billigen ist: आस्तिष्ठ MRKKH. 132, 5. आस० ÇĀK. 44, 12. 83, 15, v.l. आ॒ वा॒ PRAB. 111, 15. Die Lexicographen: कोपपीठयो: AK. 3, 4, 32, 1. संतापप्रकोपयो: H. an. 7, 2. स्मरणे (vgl. आ॒ औ आ॒म्) उपाकरणे कोपसंतापयो: MED. avj. 79.